

December 05, 2024

To, To

BSE Limited ("BSE")

National Stock Exchange of India Limited ("NSE")

Phiroze Jeejeebhoy Towers The Listing Department,

Dalal Street, Exchange Plaza, Bandra - Kurla Complex,

Mumbai 400 001 Bandra (East), Mumbai – 400051

BSE Script Code: 543712 NSE Symbol: AHL

Subject: <u>Disclosure under Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India</u> (<u>Listing Obligations and Disclosure Requirements</u>) <u>Regulations</u>, 2015.

Pursuant to Regulations 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, this is to inform that the Company has published newspaper advertisement on December 05, 2024 regarding completion of dispatch of Postal Ballot Notice and details on remote E voting in the following newspapers:

- 1) "Financial Express", English Newspaper;
- 2) "Mumbai Lakshadeep", Marathi Newspaper.

The extract of above newspaper advertisement is enclosed herewith.

Kindly take the above information on record.

Thanking you,

For Abans Holdings Limited

Sheela Gupta Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

Housing sales in top 7 cities to reach ₹5.10 L-cr

RESIDENTIAL MARKET IN India continues to remain on a strong footing, with 2024 likely to end as the best year ever in terms of performance across top seven cities. At the end of the year, over 300,000 homes worth ₹5.1 lakh crore are expected to be sold. The Delhi-NCR led in terms of sales value and area sold between January and September. Close to 90 mn sq. ft, valued at over ₹1.2 lakh crore across 39,322 units, were sold in the NCR. In terms of value of homes sold, Mumbai followed the NCR, while in terms of

area sold, Bengaluru stood second.

This indicates that while apartments

are smaller in size in Mumbai, the per

sq. ft realisation is significantly higher.

2024 in focus: Key metrics from Jan to Sept Area of homes Value of homes sold (₹ cr) sold (mn sq. ft) Delhi NCR 39,322 1,21,927 89.9 62,128 Bengaluru 51,512 50,209 94,883 61.5 Mumbai 42,020 26,331 Hyderabad 8,041 9,263 **12.3** Chennai 39,723 58.3 Pune 8,869 13,548 15.2 Kolkata Source: JLL Research

Al drives surge in country's digital ad spending: Report

FE BUREAU New Delhi, December 4

DIGITAL AD SPENDING in Asia-Pacific markets like India is forecasted to increase by

5.8% in 2025, according to the Dentsu Global Ad Spend Forecasts report. AI-driven ad placements are contributing to the rise, the report said. It also projects the global advertising market to grow 6.8% yearover-year in 2024, closing at

Globally, the Americas are anticipated to lead global ad spend growth in 2025, with a 6.3% increase driven by strong digital and streaming investments in the US and Brazilian markets. In EMEA, growth is projected at 5%, supported by robust digital performance in leading markets like the UK.

\$772.4 billion.

According to the report, digital will continue to be the fastest-growing advertising channel, with a projected 9.2% increase in 2025 and an 8.8% compound annual growth rate (CAGR) through 2027. By then, digital ad spend is expected to reach \$513 billion, accounting

Matters" beginning on page 204 of Red Herrings Prospectus

PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

BID / ISSUE

PROGRAM

KHAMBATTA SECURITIES LIMITED

806, 8th Floor, Tower-B, World Trade Tower,

Tel: +91-9953989693, 0120-4415469

E-mail: ipo@khambattasecurities.com

mbcomplaints@khambattasecurities.com

Contact Person: Mr. Chandan Mishra / Ms. Nisha Shaw

Website: www.khambattasecurities.com

SEBI Registration No.: INM000011914

Investor grievance e-mail:

Date: December 04, 2024

Place: New Delhi

Noida Sector-16, Uttar Pradesh-201301, India.

SUBJECT TO FINALIZATION OF BASIS OF ALLOTMENT AND LOT SIZE.

Issue Period shall be one Working Day prior to the Bid/Issue Opening Date.

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE

(3) UPI mandate end time and date shall be at 5:00 pm on the Bid/Issue Closing Date.

in the Red Herring Prospectus, dated December 02, 2024 filed with the Registrar of Companies.

APAC MARKETS TO GROW AT 5.8%

in 2025; accounting

for 70% of digital

spend by 2027

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. THIS ANNOUNCEMENT IS A CORRIGENDUM TO THE

"PRE-ISSUE PUBLIC ANNOUNCEMENT"), PUBLISHED ON TUESDAY, DECEMBER 03, 2024, IN THE NEWSPAPER NAMELY, FINANCIAL EXPRESS (ENGLISH DAILY) (ALL EDITIONS).

22, 2002, issued by the Registrar of Companies, Delhi. Subsequently, the name of our Company was changed to "Jungle Camps India Private Limited" pursuant to shareholders

resolution passed at Extra-ordinary General Meeting held on January 02, 2024. A fresh Certificate of Incorporation consequent upon change of name was issue by the Registrar of Companies, Delhi on February 15, 2024. Thereafter, our Company was converted into a Public Limited Company pursuant to shareholders resolution passed at Extra-ordinary

General Meeting held on April 23, 2024, and the name of our Company was changed to "Jungle Camps India Limited". A fresh Certificate of Incorporation consequent upon

Conversion from Private Limited Company to Public Limited Company was issued by the Registrar of Companies, Delhi on June 13, 2024. The Corporate Identification Number of our Company is U55101DL2002PLC116282. For details of change in registered office of our Company, please refer to chapter titled "Our History and Certain Other Corporate

Registered office: 221-222/9, 2nd Floor, Som Dutt Chamber-II, Bhikaji Cama Place, New Delhi-110066, India | Telephone: +91-011-41749354

E-mail: legal@junglecampsindia.com | Website: www.junglecampsindia.com

Contact Person: Ms. Parul Shekhawat, Company Secretary & Compliance Officer | Corporate Identity Number: U55101DL2002PLC116282

PROMOTERS OF OUR COMPANY: MR. GAJENDRA SINGH, MS. LAXMI RATHORE,

MR. YASHOVARDHAN RATHORE, MR. RANVIJAY SINGH RATHORE AND G S RATHORE HUF

THE ISSUE

INITIAL PUBLIC OFFER OF UPTO 40,86,400* EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH ("EQUITY SHARES") OF OUR COMPANY AT AN ISSUE PRICE OF

₹ 💽 PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ 💽 PER EQUITY SHARE) FOR CASH, AGGREGATING UP TO ₹ 💽 LACS ("PUBLIC ISSUE") OUT OF WHICH

2,04,800* EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING ₹ [●] LACS WILL BE RESERVED

FOR SUBSCRIPTION BY THE MARKET MAKER TO THE ISSUE (THE "MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE PUBLIC ISSUE LESS MARKET MAKER RESERVATION

PORTION I.E. ISSUE OF [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10/- EACH, AT AN ISSUE PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE FOR CASH, AGGREGATING UP TO ₹ [●]

LACS IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET ISSUE". THE PUBLIC ISSUE AND NET ISSUE WILL CONSTITUTE [●] % AND [●]% RESPECTIVELY OF THE POST- ISSUE

CORRIGENDUM

This is to inform that the Initial Public Offer of upto 40,86,400 Equity Shares instead of 40,86,000 Equity Shares. The above is to be read in conjunction with the Pre-Issue

Public Announcement dated December 03, 2024. All capitalised terms used in this addendum shall, unless the context otherwise requires, have the meaning ascribed to them

ALLOCATION OF THE ISSUE

QIB PORTION: NOT MORE THAN 50.00% OF THE NET ISSUE • RETAIL PORTION: NOT LESS THAN 35.00% OF THE NET ISSUE • NON-INSTITUTIONAL

PORTION: NOT LESS THAN 15,00% OF THE NET ISSUE • MARKET MAKER PORTION: UPTO 2,04,800 EQUITY SHARES OR 5,01% OF THE ISSUE

PRICE BAND: ₹ 68.00 to ₹ 72.00 PER EQUITY SHARE OF FACE VALUE ₹ 10/- EACH

THE FLOOR PRICE IS 6.8 TIMES OF THE FACE VALUE AND THE CAP PRICE IS 7.2 TIMES OF THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. BIDS CAN BE MADE FOR A

MINIMUM OF 1600 EQUITY SHARES AND IN MULTIPLES OF 1600 EQUITY SHARES THEREAFTER. THIS ISSUE IS MADE THROUGH BOOK BUILDING PROCESS. IN

TERMS OF CHAPTER IX OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018 (THE

(1) The Company may in consultation with the Book Running Lead Manager, consider participation by Anchor Investors in accordance with the SEBI ICDR regulations. The Anchor Investor Bid.

(2) Our Company may in consultation with the BRLM, consider closing the Bid/Issue Period for QIBs one Working Day prior to the Bid/Issue Closing Date in accordance with the SEBI ICDR

REGISTRAR TO THE ISSUE

Skyline

SKYLINE FINANCIAL SERVICES PRIVATE LIMITED

D-153/ A. First Floor, Okhla Industrial Area, Phase - I

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP & Pre-Issue or Price Band Advertisement.

Telephone - 011 -40450193-197

E-mail id: ipo@skylinerta.com

Contact person: Mr. Anuj Rana

SEBI Registration No.: INR000003241

Website: www.skylinerta.com

Investor Grievance Email:

grievances@skylinerta.com

BID/ISSUE OPENS FOR ANCHOR INVESTORS ON: MONDAY, DECEMBER 09, 2024(1)

BID/ISSUE OPENS ON: TUESDAY, DECEMBER 10, 2024(2)

BID/ISSUE CLOSES ON: THURSDAY, DECEMBER 12, 2024(2)(3)

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

221-222/9, 2nd Floor, Sorn Dutt Chamber-II, Bhikaji Cama Place.

Investors can contact the Compliance Officer or the Registrar to the

Issue in case of any pre-issue or post- issue related problems, such

as non-receipt of letters of allotment, credit of allotted shares in the

For Jungle Camps India Limited

Designation: Managing Director

Mr. Gajendra Singh

DIN: 00372112

JUNGLE CAMPS INDIA LIMITED

Company Secretary and Compliance Officer

Email-id.: legal@junglecampsindia.com

respective beneficiary account, etc.

New Delhi-110066, India | Tel.: 011-41749354

Ms. Parul Shekhawa.

TUNGLE

"SEBI (ICDR) REGULATIONS"), AS AMENDED READ WITH RULE 19(2)(B) OF SECURITIES CONTRACT (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED.

JUNGLE CAMPS INDIA LIM

Global ad market to grow 6.8% YoY, reaching \$772.4 bn

Digital ad channel to hit \$513 bn by 2027 (62.7% share)

Retail media growing 21.9% YoY in 2025 (19.7% **CAGR to 2027)**

spend to rise 8.7% in 2025; Gen Z engagement at 79.7% monthly on Instagram

Paid social ad

Programmatic Connected TV ad spend ads to grow 11.1%

Americas lead 2025 growth (+6.3%). EMEA follows at +5%, supported by UK

for 62.7% of the global market. Retail media is set to drive this growth, with a year-overyear increase of 21.9% (19.7%) CAGR to 2027), as advertisers leverage retailer consumer data and expand investments in offsite channels like connected TV.

Anita Kotwani, CEO – Media, South Asia, dentsu says, "As digital channels continue to lead

the way, the global advertising landscape is entering a new phase of growth and innovation. As algorithmic media capabilities take center stage, brands have an unprecedented opportunity to connect with consumers in more personalised and meaningful ways. The future of advertising is not just digital – it's deeply connected,

data-empowered, and poised

up 18.4% in 2025

while traditional

TV falls by 2.5%

for transformative growth."

spend is projected to grow by 8.7% in 2025, with a threeyear compound annual growth rate (CAGR) of 7.8% through 2027. This growth is fueled by an integrated ecosystem combining shopping, video, search, and gaming features. The channel remains vital for engaging younger audiences, with 79.7% of Gen Z using Instagram monthly and 42% of CMOs planning to increase influencer marketing budgets.

Finally, television ad spend to decline (-2.5%).

Sunak, wife

FORMER BRITISH PRIME minister Rishi Sunak and his wife, Akshata Murty, are believed to be in talks to set up a new private office in the new year to make a positive contribution to Britain,

and Murty, both 44 and with a combined estimated fortune of around GBP 500 million, are to fund the so-called "Office of Akshata Murty and Rishi Sunak" themselves. While the couple are still deciding on the focus of the new initiative, both are said to be passionate about education. "They are in talks about setting up an office to pursue initiatives that they believe will make a positive contribution to Britain," claims the report. "The former PM has elected not to take the GBP 1,15,000 a year allowance to which he is entitled after leaving No. 10 Downing Street.

to set up private office,

The Times reports that Sunak

good, the bad, everything. Australia is where it started for me 10 years ago and hopefully, this is a start for something great in the next half of my career."

Australia is where it

started for me 10 years

ago, and hopefully,

this is a start for

something great in the

next half of my career

Rahul has chance to put

Test career back on track

have been easy. His most famous celebration has been It does seem so, but it's diffihim closing his ears with his fincult to confidently tell that with gers to suggest he is cutting out KL for such has been the stormy "external noise". And the din has past. One can't think of many been pretty loud about nearly batsmen who have hundreds in every facet of his game: his South Africa, England, Australia strike rate in white-ball cricket, and still not get a befitting his batting foibles in Test stature. Or adequate respect, if cricket, his wicketkeeping. Even not love from the fans. But this series has certainly started when he is a near mute-witness with Hardik Pandya on Koffee promisingly with his knocks in with Karan, his name has been Perth in both innings, and in particular how he mentored Yashasvi Jaiswal through a nervy phase in the 2nd innings.

"I learned a lot in these 10 Jaiswal had publicly spoken years and really grateful for about the help he received

as follows:

Name

Folio No.

("e-voting") process:

Sr. No. Description of Resolutions

from Rahul - how he was told to breathe deeply to calm himself down, and little suggestions through that phase. On Wednesday, Rahul would

> say all he did then was to pass on the same suggestions his opening partner M Vijay had given him all those years back. "I could see a bit of myself in Jaiswal from when

I was here 10 years ago, opening the batting for the first time. A lot of doubts, a lot nerves. You keep doubting your own game and there's a lot that happens in your head. So the only thing that you can do

is to slow things down, try and take a few deep breaths and focus on one thing. And that's what was passed on to me by my fellow opening partner back then, Murali Vijay. So I just passed that on to him (Jaiswal)."

Rahul admitted that he still faces those self-doubts and nerves. "I do still have all of these thoughts. But having been there, you know what you need to do to get past that or get over those doubts and get over those thoughts you have in your head. So whatever I told Jaiswal is what I practice."

Balance in stance

In the knocks thus far, his bat has been held closer to the body, one of the faults in the past that had led to him being dropped from the team. He had had a problem against the incoming ball, as the bat would be held a touch away, and would leave a bat-and-pad gap. He worked a lot on it with his friend David Mathais, a former Ranji teammate and a close friend.

"It comes from good hard work on balance in the stance. The alignment at the crease," Mathias said.

NEWSPAPER ADVERTISEMENT

Notice is hereby given that the Certificate for the under-mentioned Equity Shares of Kirloskar Brothers Limited having registered office at "Yamuna", Survey No. 98 (3-7), Plot No. 3, Baner, Pune - 411 045 have been lost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate

its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate

Folio No.	Name of	No. of	Distinct	Distinctive No.		Certificate No.	
COSTOLECTIV	shareholder	shares	From	To	From	To	
N002240	1.Nirmala Vyankatesh Keskar 2.Abhay V Keskar	495	3821791	3822285	3940	3940	

Date: 05-12-2024

Registered Office: "Yamuna", Survey No. 98 (3-7), Plot No. 3, Baner, Pune - 411 045

RUSHABH PRECISION BEARINGS LIMITED

Regd. Office: Vijay Industrial Gala No. 214, 2nd Floor, Chincholi Bunder

Voting Information and Book Closure

1. ANNUAL GENERAL MEETING:

Rushabh Precision Bearings Limited will be held at its Registered office situated at Vijay Industrial Gala No. 214, 2nd floor, Chincholi Bunder, Link Road, Malad Mumbai, Malad West, Maharashtra, India, 400064 on Friday, 27th December 2024 at following schedule to transact the business mentioned in the Notice convening the said meeting, which is sent to the members

Annual General Meeting	33rd Annual General Meeting	34th Annual General Meeting	35th Annual General Meeting
Financial Year	FY 2021-22	FY 2022-23	FY 2023-24
Time	10:00 A.M.	10:30 A.M.	11:00 A.M.

2. BOOK CLOSURE FOR AGM:

Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 21st December, 2024 to Friday, 27th December, 2024 (both days inclusive) for the said Annual General Meeting 3. VOTING ON THE AGENDAS OF THE AGM:

a proxy to attend and vote on poll instead of himself / herself and the proxy so appointed need not be a member of the company.

The instrument appointing a proxy, in order to be effective, must be deposited at the registered office of the Company, duly filled stamped, completed and signed, not later than 48 hours before the commencement of the meeting. A

holding in aggregate, not more than 10 (ten) percent of the total share capital of the Company carrying voting rights. However, a member holding more than 10 (ten) percent of the total share capital of the Company may appoint single person as proxy and such person shall not act as proxy for any other

Resolution Process in terms of the provisions of Insolvency and Bankruptcy Code, 2016 by virtue of the CIRP Initiation Order dated 25th April, 2022 The Committee of Creditors in their meeting dated 25th February, 2023 approved the Resolution Plan provided by the Real Mazon Private Limited and the said resolution plan was approved by the Hon'ble NCLT, Mumbai

has restructured the shareholding of the Company by cancelling and extinguishing the existing equity shareholders and issued new equity shares to the duly recognized equity shareholders as per the resolution plan. It was also observed that the shareholders to whom the new shares were allotted as per the Resolution Plan, did not have their demat accounts registered with the RTA and the erstwhile shares of the Company were held in the physical form only. The Company is in process to update the new shareholding pattern of the Company after restructuring the existing capital of the Company. The Company is in process of updating the latest shareholding pattern with the depositories. In view of the above, the Company was unable to provide e-voting facility and remote e-voting facility to its shareholders during the Annual General Meeting of the Company. However, the facility for voting through Ballot Paper is made available during the AGM.

c) Notice of AGM is available on the website of Stock Exchange www.bseindia.com and www.nseindia.com.

By the Order of

Rushabh Precision Bearings Limited

Date: December 04, 2024 Place: Mumbai

ABANS

NOTICE

I, Madhu Iyer, wife of Vijay Iyer, residing at 170/45 Lake

Gardens, Kolkata - 700045, have misplaced my share

certificates of Naga Dhunseri Group Ltd. The details are

Certificate No.: 2978 (Distinctive No.: 427286-427385,

Certificate No.: 4154 (Distinctive No.: 623680-624082,

: Madhu Iyer

100 shares)

403 shares)

If found, kindly contact me at 9831100936.

: 100004

ABANS HOLDINGS LIMITED Registered Office: 36, 37, 38A. Floor 3. Nariman Bhavan, Backbay Reclamation,

Nanman Point, Mumbai - 400 021 Phone No.: +91-022-61790000 Website: www.abansholdings.com;

Email Id: compliance@abansholdings.com CIN: L74900MH2009PLC231660

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110, and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, as amended (the "Act"), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (the "Management Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April, 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021 and 3/2022 dated May 5, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings (SS - 2) issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "LODR Regulations" and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of members of Abans Holdings Limited (the" Company") is sought for the following resolutions by way of remote e-voting

		- A.I.
1.	To approve change in name of the company from Abans Holdings Limited to Abans Financial Services Limited	Special Resolution
2.	To approve appointment of Mr. Hariharan Iyer (DIN: 00151584) as an Independent Director of the Company	Special Resolution
Pursua	nt to the MCA circulars, the Company has sent the Postal Ballot Notice al	ong with the explanatory

statement and e-voting instructions on Tuesday, December 03, 2024 through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s) as on Friday, November 29, 2024 ("Cut-off Date"). The said Notice is also available on the website of the Company https://abansholdings.com/ the relevant

section of the website of BSE Limited ("BSE") www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") www.nseindia.com on which the Equity Shares of the Company are listed and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") https://www.evoting.nsdl.com/.

In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through remote e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the

purpose of providing e-voting facility to all its Members. The remote e-voting shall commence on Wednesday, December 04, 2024 at 9.00 a.m. (IST) and end on Thursday, January 02, 2025 at 5.00 p.m. (IST). The e-voting facility will be disabled by NSDL thereafter. Members who have not updated their e-mail address are requested to register the same in respect

to shares held by them in electronic form with the Depository through their Depository participant and in respect of shares held in physical form by writing to Company's Registrar and Share Transfer Agent, Purva Sharegistry (India) Private Limited either by email to support@purvashare.com or by post to Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estt., J. R. Boricha Marg, Lower Parel (E), Mumbai 400 011.

The Board has appointed Mr. P. N. Parikh (FCS 327, CP No. 1228) or failing him. Ms. Sarvari Shah. (F9697, CP 11717) or failing her, Mr. Mitesh Dhabliwala (FCS 8331, CP No. 9511), from Parikh & Associates, Practicing Company Secretaries as the scrutinizer ("Scrutinizer") for conducting the

e-voting process in a fair and transparent manner. The manner of the participation in casting votes through the remote e-voting facility is provided in the

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on tall free no.: 1800 1020 990 /1800 224 430 or send a request at evoting@nsdl.com.

The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting, and the result will be announced on or before Monday, January 06, 2025 and will also be displayed on the Company website www.abansholdings.com and on the website of NSDL (https://www.nsdl.com), and communicated

to the stock exchanges, depository, registrar and share transfer agent on the said date. The resolutions, if approved by requisite majority, shall be deemed to have been passed on the last date of the e-voting i.e. Thursday, January 02, 2025. The said results, together with the Scrutinizer's decision on the validity of the Postal Ballot shall be final.

For Abans Holdings Limited Mr. Abhishek Bansal Chairman & Managing Director

Jungle Camps India Limited is proposing, subject to market conditions and other considerations, public issue of its Equity Shares and has filed the Red Herring Prospectus with the Registrar of Companies, NCT of Delhi on December 02, 2024. The Red Herring Prospectus is available on the website of the Book Running Lead Manager www.khambattasecurities com the website of the BSE i.e., www.bseindia.com, and website of our Company at www.junglecampsindia.com. Investor should note that investment in equity shares involves a high degree of risk. For details, investors should refer to and rely on the Red Herring Prospectus, including the section titled "Risk Factors" of the Red Herring Prospectus, which has been filed with ROC. The Equity Shares have not been and will not be registered under the US Securities Act

("the Securities Act") or any state securities laws in United States and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, "U.S., persons" (as defined in Regulations under the securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act of 1933.

financialexp.epapr.in

Place: Mumbai

Meanwhile, paid social ad

Online video advertising is expected to grow by 8% as brands prioritise high-attention, trusted environments. Programmatic advertising will see an 11.1% increase in 2025, accounting for more than 70% of digital ad spend, with a 10.9% CAGR through 2027.

is forecast to grow modestly by 0.6% in 2025, with connected television (CTV) leading at +18.4%, driven by the rise of ad-supported streaming, while broadcast television continues

says report ADITI KHANNA London, December 4

according to a UK media report.

everything that I've had to go through, the ups and downs, the

SRIRAM VEERA

Adelaide, December 4

IT'S STILL NOT clear whether KL

Rahul will open in the Adelaide

Test. "I know but I have been

told to not tell," he would tell

the media. But it's certain that

he is going to get a tattoo at the

end of the tour."I have already

fixed it after Sydney". He knows

what design he wants, does-

n't want to share yet, and it

is becoming a bit of tradi-

tion."I had done a tattoo

on my first tour, and again

That first Australian

tattoo was 10 years ago.

"Feels like 25, honestly,"

Rahul says with a smile.

Sometimes years can flash by

in a blur, especially in good

times, but Rahul's career has

seen so many ups-and-downs.

It has been a journey where he

has felt every stumble deeply.

"With the amount of injuries

I've had, time away from the

And lots of trolling and

criticism. For someone who

has played over 50 Tests, hit

6 of his 8 hundreds outside

Asia and is a captain in IPL, he

hasn't received unequivocal

love from the public or consis-

tent trust from the different

team managements over the

years. He doesn't even have a

has drifted here and there

through his career. It couldn't

A floater in the line-up, who

regular spot in the team.

sport, yeah, feels long."

(my) second tour."

dragged through the mud.

'Grateful for everything'

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at

eruncate(s) to the arcresaru applicas its without any further murhation.						
Folio No.	Name of	No. of	Distinctive No.		Certificate No.	
- CAGCALLOYAY	shareholder	shares	From	To	From	To
N002240	1.Nirmala					

ш		snarenoloer	snares	From	10	From	10
	N002240	1.Nirmala Vyankatesh Keskar 2.Abhay V Keskar	495	3821791	3822285	3940	3940
	id/-	skatoch Kockar	alt.		9 2551	3	11

Kirloskar Brothers Limited

CIN: L99999MH1989PTC053093

Link Road, Malad, Mumbai, Malad West, Maharashtra, India, 400064 Email: compliance.rushabh@gmail.com Phone (O): +91 9818148490 Notice of Annual General Meeting and

NOTICE is hereby given that the Annual General Meeting of the Members o

Annual General Meeting	33rd Annual General Meeting	34th Annual General Meeting	35th Annual General Meeti	
Financial Year	FY 2021-22	FY 2022-23	FY 2023-24	
Time	10:00 A.M.	10:30 A M	11:00 A M.	

a) A member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint

proxy so appointed shall not have any right to speak at the meeting. A person can act as proxy on behalf of members not exceeding 50 (fifty) and

person or shareholder. A proxy form is enclosed with the notice. b) It may be noted that the Company was undergoing Corporate Insolvency

Bench vide their IA No. 1745 of 2023 dated 20th October, 2023. In terms of the approved resolution plan, the successful resolution applicant

Biswajeet Mukherjee Praveen Chandola Date: 05th December, 2024 Additional Director & CFO Managing Director (DIN: 05123912) (DIN:10432026)

मारकडवाडीतील १७ जणांसह अन्य १०० ते २०० ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे

सोलापूर, दि.४ : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपरने फ ेर मतदान रोखण्यात आलं होतं. पण आता मारकडवाडी येथील ग्रामस्थांच्या विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील १७ जणांसह अन्य १०० ते २०० ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्वेशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केले आहे. तसंच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बीएनएस ३५३(१) (ब), १८९ (१), (२), १९०, २२३ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस

बांगलादेशात

ठाण्यात सर्व

आरोपींच्या विरोधात

गुन्हा दाखल केले

घालण्याची मागणी दि.४ ढाका

बांगलादेशात भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर बंदी घालण्याची करण्यात आली मागणी आहे.या संदर्भातील एक रिट याचिका बांगलादेशातील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क ऑपरेशन ऍक्ट २००६ अंतर्गत हिंदुर-थानी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणावर घालण्यासाठी निर्दे बंदी श देण्यात यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.तसेच या याचिकेत भारतीय टीव्ही चॅनेलच्या प्रसारणासंदर्भात काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बांगलादेशात हिंदुरशानी टीव्ही चॅनेलच्या प्रसारणामुळे बांगलादेशी संस्कृती आणि समाजावर प्रभाव वाढला आहे. ही चिंतेची बाब आहे असा दावा याचिकाकर्ते इखलास उद्दीन भूईयाँ यांनी या याचिकेत केला आहे. बांगलादेशात हिंदुरश्यानी टीव्ही चॅनेलवर बंदी घालण्याचा नियम का जारी केला जाऊ नये? अशी विचारणादेखील या याचिकेतून करण्यात आली माहिती आहे. प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालयाचे सचिव, बांगलादेश दुरसंचार नियामक आयोग आणि इतरांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आले

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. प्रमोद अनं **पाटणकर** व **दिप्ती प्रमोद पाटणकर** हे खालीत अनुसुचीत सविस्तर नमुद केलेल्या फ्लॅटचे संयुत्त गलक होते., यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ. ज्याअर्थी प्र**मोद अनंत पाटणकर** यांचे <mark>१५.०७.२०१९</mark> रोजी निधन झाले आणि **महाराष्ट्र ासनाद्वा**रे वितरीत मृत्यु नोंदणी प्रमाणपत्र क्र.डी-२०१९:२७-९०१४७-००२४८९ आहे आणि वितरण दिनांक ३०.०७.२०१९ आहे आणि तनया प्रमोद पाटणकर (मुलगी) व दिप्ती प्रमोद **गटणकर (पत्नी)** हे कायदेशीर वारसदार आहेत ज्याअर्थी **तनया प्रमोद पाटणकर,** त्यांचे पालव **दिप्ती प्रमोद पाटणकर** यांनी खालील अनुसूची नमुद मालमत्तेमधील त्यांचे अधिकार, दस्तावेज क्र .टीएनएन-०७-२१६४१-२०२४ धारक दिनांक ०२.१२.२०२४ रोजीच्या नोंद मुक्तता करारनामाद्वारे **दिप्ती प्रमोद पाटणकर** यांच्या नार्व

वर नमद नावा व्यतिरिक्त जर कोणा व्यक्तीस खाल नमुद केलेल्या मालमत्तेवर दावा, अधिकार, हक वारसाहक्क, हित व मागणी असल्यास त्यांनी त्यांचे दावा ॲड. आलया ए. खान, पत्ता: कार्यालर क.बी-९८, शांती सदन सेन्टर, रेल्वे स्थानकाजवळ, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०**११०**७ येथे आजच्या तारखेपासून **१४ दिवसात** पंपर्क करावा. अन्यथा असे समजले जाईल की. **दिप्ती प्रमोद पाटणकर** या सदर फ्लॅटच्या सत्य

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.७०४. विंग बी. इमारत क्र.०२. ७व मजला, एन जी सिल्वर स्प्रिंग म्हणून ज्ञात इमारत, मिरा रोड पुर्व, ठाणे-४०११०७, गाव गोडदेव, तालुका व जिल्हा ठाणे, जमीन नवीन सर्व्हे क्र.५६/२, ४३/१.

दिनांक: ०५.१२.२०२४ मुंबई लॉ फर्म ॲड. आलया ए. खान वकील उच्च न्यायालय

जाहिर नोटिस

ठिकाण: ठाणे

याद्वारे कळविण्यात येते की माझे पती कै. सायबु उर्फ साहेबराव गोविंद गंगावणे यांचे दिनांक ११/०६/२०२४ रोजी मुंबईत निधन झाले. माझे पती हे गोल्ड मोहर मिल दादर येथे गिरणी कामगार होते. माझे पती कै. सायबु उर्फ साहेबराव गोविंद गंगावणे यांच्या मृत्यु पश्चात पुढे नमुद केल्याप्रम कायदेशीर वारसदार आहेत

१) श्रीमती विमल साहेबराव गंगावणे वय ६५ वर्षे, पत्नी

२) रेखा साहेबराव गंगावणे, वय ४८ वर्षे, मलगी ३) संतोष साहेबराव गंगावणे, ४४ वर्षे,

४) हेमंत साहेबराव गंगावणे, ३७ वर्षे मुलगा त्या व्यतिरिक्त इतर कोणीही वारसदार नाही. माझे पती कै. सायब उर्फ साहेबराव गोविंद गंगावणे. यांच्या नावे महाराष्ट्र शासन गिरणी कामगार योजने अंतर्गत गिरणी संकेत क्र. ६. प्राधान्य क्र. २०८५, अर्ज क्र. १०४४३९. नुसार सदनिका जाहीर झालेली आहे. मी गिरणी कामगार सदनिकेचा लाभ मिळणेकरिता वारस दाखला प्रमाणपत्र देण्याबाबत मुंबई तहसीलदार कार्यालयात अर्ज केला आहे. ज्या कोणाचे सदर वारसा हक्काबाबत काहीही हरकत/ आक्षेप/ दावे असतील त्यांनी लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत खालील पत्यावर व मुंबई तहसीलदार कार्यालय पत्ता- ओल्ड कस्टम हाऊस, शहिद भगतिसंह रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१ व मुंबई गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई -

यांचा विचार करण्यात येणार नाही. ठिकाण : मुंबई दिनांक : ०५/१२/२०२४ सही अर्जदार श्रीमती : विमल साहेबराव गंगावणे-जुनी बी.डी.डी. चाळ, ४/५३, एस. एस. वाघ मार्ग, नायगांव, दादर (पर्व)

केनरा बैंक Canara Bank 📣

आणि लॉकर भाड्याची थकबाकी जमा केली नाही.

लॉकर थकबाकी व दंड थकबाकी असलेल्या भाडेधारकांची यादी:

मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४.

मालाड (पश्चिम)-४००६०४

कर्जदाराचे नाव

३०२, स्प्रेक्टा अपार्टमेंटस्, नादियावाला कॉलनी, एस.व्ही. रोड

१९, महामने विरशैव कोहौसो., चिंचोळी बंदर रोड, लिंक रोडजवळ,

सिंडिकेट Syndicate

लॉकर्स बॅंकेकडन उघडले जातील

लॉकर भाड्याने

छेलाभाई डी.

पटेल

सुनिता विवेक

विरकर

क्र. घेणाऱ्याचे नाव

४०००५१ यांच्याकडे संपर्क साधून तक्रार

अर्ज दाखल करावेत. १५ दिवसांच्या

कालावधीनंतर आलेले हरकत/ आक्षेप/ दावे

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. कमारी सनिता सदानंद क ३ सीटीएस क ३७६(पी) ३९२(पी) गाव बोळींज न्हाडा कॉलनी, विरार, ता. वसई, जि. पालघर-४०१३०३ (यापुढे सदर जागा म्हणून संदर्भ) या जागेच्या मालक आहेत गंना सदर जागा आमचे अशील स्टेट बँक ऑफ इंडिय (बँक), एचएलसी, सांताक्रझ (पश्चिम) यांच्याकडे तारप वण्याची इच्छा आहे. १) दिनांक १५.०९.२०१८ रोजीर iदर्भ क्र.८५९८/२०१८ धारक मुळ वाटपपत्र. २) .१,५८,५५०/- रकमेकरिता दिनांक २२.०६.२०१८ जिचे मुळ ईएसबीटीआर क्र.१६११८७१९२१५०६२ आणि) दिनांक १८.०९.२०१८ रोजीचे मुळ नोंद पावती क्र रसआय-५/७९४३/२०१८. ४) नोंदणीच्या वेळी सद लॅटबाबतचे दिनांक १८.०९.२०१८ रोजीचे अ.क्र हीएसआय–५/७९४३/२०१८ अंतर्गत नोंद करारना . ाबत वितरीत इंडेक्स-२ च्या सत्य प्रती हे बँकेकडुन वले/गहाळ झाले असून सापडत नाही.

र कोणा व्यक्तीस सदर जागेबाबत कोणत्याही स्वरूपा भधिकार, हक्क, शेअर, दावा, हित असल्यास त्यांनी खालील गक्षरीकर्त्याकडे सर्व आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथ् अधिकार, दावा, मागणी त्याग किंवा स्थगित केल आहे असे समजले जार्रल आज दिनांकीत ०५ डिसेंबर, २०२४

> सॅन ज्युरिस्टक्रित ॲड. संध्या वाय. मेमन ४०६, मोर्या इस्टेट, न्यु लिंक रोड, ईमेल: sanjurist.adv@gmail.com

सामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

की, श्रीमती शिरूर मोहमद शेर बानु इरशाद (शिरूर मीर शेरबानु) या नीलम पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी गंगा कॉम्प्लेक्सजवळ, नयानगर, मिरा रोड (पूर्व गणि-४०११०७ या सोसायटीच्या सदस्या असून दुकाः भर्यात दुकान क्र.२७, तळमजला, नीलम पार्क को-भॅपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., गंगा कॉम्प्लेक्सजवळ यानगर, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७ या जागेच्य गरक असून सोसायटीद्वारे वितरीत भाग प्रमाणपत्र क्र... अंतर्गत वितरीत अनुक्रमांक ४८१ ते ४८५ चे ५ पुर्णपण भरणा केलेल्या शेअर्सच्या धारक आहेत, यांचे १९.०३.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात १) श्री. शिरूर मीर हम्मद इरशाद (पती), २) श्री. शिरूर मीरा मोहम्मद अस हम्मद इस्साद (पता), २) श्रा. सिरूप मारा महिम्मद असद हुलगा) हे मयताचे कायदेशीर वारसदार आहेत. माझे शील १) श्री. शिरूर मीरा मोहम्मद इरशाद, २) श्री. शिरू ीरा मोहम्मद असद हे मयताचे कायदेशीर वारसदार य न्याने एम.सी.एस. ॲक्ट १९६० आणि सोसायटीच उप-विधी अंतर्गत आवश्यकतानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करु इच्छित आहेत आणि त्यांच्या संयुक्त नावे सोसायटीचे भांडवल मालमत्तेमधील मयताचे ग्रेअसे व हित ांतरणासाठी व सदस्यत्वासाठी सोसायटीकडे अर्ज करीत

गाझे अशील १) श्री. शिरूर मीरा मोहम्मद इरशाद. २) श्री ाझ अशाल १) श्रा. शिरूर मारा माहम्मद इरशाद, २) श्रा. शेरूर मीरा मोहम्मद असद यांच्या वतीने कायदेशीर वारसदार केंवा दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडून सदर फ्लॅट व सदर अर्सकरिता सोसायटीचे भांडवल मालमत्तेतील मयताचे शेअर्स व हितबाबत वारसाहक, अधिकार, विक्री, बक्षीस, मुक्तता किंवा तारण इत्यादी स्वरुपात काही दावा, आक्षेप, ागणी असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे रस्तावेजी पुराज्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून **१** दे**वसात** कळवावे. विहित कालावधीनंतर कोणताही दाव वेचारात घेतले जाणार नाही आणि सोसायटीच्या उप विधी अंतर्गत तरत्दीप्रमाणे सदर फ्लॅट व शेअर्समधी यताचे शेअर्स व हित यासह व्यवहार करण्यास सोसायट

में. एल.ए. शर्मा अंण्ड असोसिएटस् वकील उच्च न्यायालय ०१, आशापुरा शॉपंग सेन्टर, सी.एस. कॉम्प्लेक्स रोड क्र.२, मातृकाया कोलेजजबळ, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.१२.२०२४

जाहीर सूचना

माझे अशील **अशोक रामचंद्र कुलकर्णी** हे फ्लॅट/ब्लॉक क्र.१२, ३रा मजला, दी बॉम्बे सबर्बन डिस्ट्रक्ट गर्व्हमेंट सर्वन्टस् कोहौसोलि.ची श्री इमारत, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७१ या जागेचे मालक आणि अनुक्रमांव ५१ ते ५५ चे ५ शेअर्सकरिता भाग प्रमाणपत्र **क.११ (अकरा) चे धारक आहेत, यां**च्या निर्देशनानुसार येथे सुचना देण्यात येत आहे. माझ्य अशिलांनी नमुद केले आहे की, सदर मुळ भाग प्रमाणपत्र हरवले आहे आणि सदर मालकांनी ग्राबाबत दिनांक २०.११.२०२४ रोजी लापत नोंद क्र.१३९३५२-२०२४ अतंर्गत चेंबूर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस/प्राधिकरण यांना हरवलेले/ न सापडलेले भागप्रमाणपत्रावर दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह माझ्याकडे खाली नमुद केलेल्या कार्यालयात सदर सूचना तारखेपासून १५ दिवसात कळवावे. मन्यथा असे समजले जाईल की, त्यावर कोणताही दावा नाही आणि माझे अशील सदर दुकान खरेदी करण्यास मुक्त असतील. १५ उ दिवसांच्या समाप्तीनंतर काही दावा प्राप्त झाल्यास ते त्याग व स्थगित केले आहेत असे समजले

அவுக்க க் யர்ம वकील उच्च न्यायालय रेल्वे स्थानकाजवळ, चेंबूर, मुंबई-४०००७१.

लॉकर भाडे थकबाकी व दंड रकमेकरिता मागणी सूचना व लॉकर उघडण्याची सूचना

(भाडेधारकाद्वारे लॉकर भाडे जमा न केल्याने कसूरवार)

याद्वारे सर्व संबंधित व्यक्तींना आणि सर्वसामान्य जनतेला एक जाहीर सूचना देण्यात येत आहे की, या सूचने अंतर्गत नाव असलेल्या व्यक्तींनी **कॅनरा बँके**

(**ई-सिंडीकेट बँक** शाखेसह समाविष्ट) च्या खाली नमद केलेल्या शाखोमध्ये सरक्षित ठेव लॉकर्सची सविधा घेतली आहे. (एडी) लॉकर भाडेकरू/एलओए

पाना लॉकर भाड्याने देव पावतीसह नोंदणीकत पोस्टाद्वारे संबंधित शाखांनी वैयक्तिक पत्र/सचना आमच्या बँकेच्या नोंदीनसार उपलब्ध पत्त्यावर लॉकर भाड्याची

थकवाकी माफ करण्याच्या विनंतीसह आधीच दिली आहेत. या सचना असनही, लॉकर भाड्याने घेणाऱ्यांनी/एलओए यांनी शाखेशी संपर्क साधला नाही

खाली नमूद केलेल्या लॉकर भाड्याने घेणारे आणि त्यांच्या कायदेशीर वारसांना विनंती आहे की, त्यांनी ही **अंतिम सूचना** म्हणून विचारात घ्या आणि

आवश्यक कागदपत्रांसह संबंधित शाखेशी संपर्क साधा आणि ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून **१५ दिवसांच्या** आत लॉकर भाड्याची थकबाकी जमा करा

असे न झाल्यास भाइयाने घेणाऱ्या किंवा त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी/वारस यांच्या खर्चावर आणि एकमेव जोखमीवर कोणतीही पदील सचना न देता

दि डेक्कन मर्चन्टस् को-ऑप. बॅंक लि.

जाहीर लिलावाने ऑटो रिक्षा वाहने विक्रीची सूचना

वाहन नोंदणी

मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४.

दुरध्वनी क. ०२२-२३८९१२३३ ई मेल - legal@deccanbank.com वेबसाईट - www.deccanbank.com

ऑटो रिक्षा

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. **बिजय सिंग मोहट**

अनुक्रमांक २२१२४८१९ ते २२१२४८९० चे रु.१०

दर्शनी मल्याचे ७२ समभागांकरिताचे प्रमाण

हरवले/गहाळ/नष्ट झाले आहे आणि खालीत

वेतरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे. जर कोण

कंपनीचे नोंदणीकत कार्यालय ॲंबॉट इंडिया लिमिटेड

३-४ कॉर्पोरेट पार्क, सायन-ट्रॉम्बे रोड, मुंबई-

४०००७**१** येथे आजच्या तारखेपासून **एक महिन्या**च

आत कळवावे. अन्यथा सदर शेअर्सबाबत दय्य

गगप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे

की, श्रीमती शिरूर मोहमद शेर बानु इरशाद या न्यु पुन सागर को–ऑपरेटिव्ह हौिसँग सोसायटी लि., एस.क्र.५२६ न्यु ६०, निदा पार्क समोर, नया नगर, मिरा रोड (पुर्व)

. गणे-४०११०७ या सोसायटीच्या सदस्या असून फ्ल

शिरूर मीरा मोहम्मद इरशाद, २) श्री. शिरूर मीरा मोहम्म

असद हे मयताचे कायदेशीर वारसदार या नात्याने एम.सी.एस

अतद् ह मयताय कायद्शार पास्तद्वार या नारवान एन.सा.एस ॲक्ट १९६० आणि सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत आवश्यकतानुसार आवश्यक प्रक्रिया पुर्ण करु इच्छित

आहेत आणि त्यांच्या संयुक्त नावे सोसायटीचे भांडवल गालमत्तेमधील मयताचे शेअर्स व हित हस्तांतरणासाठी व

गाझे अशील १) श्री. शिरूर मीरा मोहम्मद इरशाद. २) श्री

केंवा दावेदार/आक्षेपकर्ता यांच्याकडून सदर फ्लॅट व सर

ो अर्सकरिता सोसायटीचे भांडवल मालमत्तेतील मयताच

राज्यसम्प्रता सामावदाय नाववस्य नाववस्यास्य रोजर्स व हितबाबत वारसाहक, अधिकार, विक्री, बक्षीस पुक्तता किंवा तारण इत्यादी स्वरुपात काही दावा, आक्षेप

ागणी असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे

:स्तावेजी पराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून **१**४

देवसात कळवावे. विहित कालावधीनंतर कोणताही दा वेचारात घेतले जाणार नाही आणि सोसायटीच्या उप

वेधी अंतर्गत तरत्दीप्रमाणे सदर फ्लॅट व शेअर्समधील

मयताचे शेअर्स व हित यासह व्यवहार करण्यास सोसायट

मे. एल.ए. शर्मा ॲण्ड असोसिएटस्

न. एस.ए. शर्मा जण्ड असासिएटस् वकील उच्च न्यायालय ११, आशापुरा शॉपिंग सेन्टर्, सी.एस. कॉम्प्लेक्स रोड क्र.२

ातृछाया कॉलेजजवळ, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८. ठेकाण: मुंबई दिनांक: ०५.१२.२०२

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे

की. स्वर्गीय श्रीमती कांचन सी. धरी यांचे

१५.०८.२०१९ रोजी निधन झाले, त्यांना फ्लॅट

क्र.१२०२, ए विंग, क्षेत्रफळ ४६२ चौ.फू.

कार्पेट क्षेत्र. रुतराज वसंत को-ऑपरेटिव्ह हौसिंग

सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, इमारत

क्र.२२, जुनी एमएचबी कॉलनी, न्यु लिंक रोड,

बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ ही जागा

श्री. मनोहर धोंडु कदम, अध्यक्ष, श्री. अशोक

सोनु कुलये, सचिव व श्री. सुधिर गोपाळ

सरमळकर, खजिनदार, सोसायटी म्हणून संदर्भ

आणि स्वर्गीय श्रीमती कांचन सी. धुरी, सदस्या

वय शुभदीप हॅबिटन्टस् एलएलपी, विकासक

गांच्या दरम्यान झालेला दिनांक २४ सप्टेंबर

२०१४ रोजीच्या नवीन फ्लॅटचे वाटप

करारनामानुसार देण्यात आले होते, या जागेच्य

अधिकाराची खालील स्वाक्षरीकर्ता वकील

चौकशी करीत आहेत. येथे असे निदर्शनास

आले आहे की, दिनांक २४ सप्टेंबर, २०१४

रोजीचा नवीन फ्लॅट वाटप करारनामा हरवले।

गहाळ/चोरीस गेले आहे. स्वर्गीय श्रीमती कांचन

सी. धरी यांचे कायदेशीर वारसदार अर्थात श्री.

पुंडलिक चंद्रकांत धुरी (मुलगा) व श्री. विग्नेश

चंद्रकांत धुरी (मुलगा) यांच्या विनंतीवर सदर

जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंव

भागाबाबत विक्री, अदलाबदल, तारण, भाडेपट्टा,

मालकी हक्क, अधिभार, ताबा, कायदेशीर हक्क,

न्यास. मत्यपत्र. ताबा. करारनामा किंवा अन्य

इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी

खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे लेखी स्वरुपात सर्व

आवश्यक दस्तावेजांसह आजच्या तारखेपासन

१४ दिवसात खाली नमुद केलेल्या पत्त्यावर

कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की.

कोणताही दावा अस्थित्वात नाही आणि दावा

त्याग किंवा स्थगित केले आहेत आणि खालील

स्वाक्षरीकर्त्यांकडन याबाबत ना-दावा प्रमाणपत्र

जी-२५, तळमजला, टेन्थ सेन्ट्रल मॉल,

कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७.

मोबा.:+९१-९६१९३९३५३७

देय थकबाकी व

अंतिम कार्यचलन

३ वर्षांपेक्षा अधिक

थकबाकी

३ वर्षांपेक्षा अधिक

सही/

कॅनरा बँक

प्राधिकृत अधिकारी

डीमार्टच्या पुढे, महावीर नगर, ९० फीट रोड,

वकील राहुल शाह

सचना देण्यात येत आहे.

दिनांक: ०५.१२.२०२४

ठिकाण: मुंबई

शाखेचे नाव

(१५०६१)

(१५०६१)

मुंबई सुंदर नगर मालाड पश्चिम (१५०६१) शाखा:

गोरेगाव एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज इमारत, तळमजला, एस.व्ही, रोड,

सुंदर नगर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४.

ठेकाण: मुंबई

दस्यत्वासाठी सोसायटीकडे अर्ज करीत आहेत.

सही/

भागधारकाचे नाव

यक्तीस सदर शेअर्सबाबत काही दावा अस

देनांक: ०५.१२.२०२४

येथे सचना देण्यात येत आहे की. रेण यांच्या नावे नोंद असलेले **लार्सन ऑण्ड ट्युब्रो लि.**चे फोलिओ क्र.०५३१२७९५ अंतर्गत अनुक्रमांक १४१३३२१५४[.] 2×2332243. E22222409-E22222442 १३९०९६६११४-१३९०९६६१८८ असलेले भाग प्रमाणपः क्र.२१५०१३, ४३९६९६, १३२२६३१ धारक २२५ मभागांकरिता प्रमाणपत्र हरवले आहेत आणि खालील न्वाक्षरीकर्त्यांनी सदर शेअर्सकरिता दुय्यम प्रमाणपः वेतरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत काही दावा असल्यास पया कंपनीला त्यांचे नोंदणीकृत कार्यालय (कंपनीच पत्ता) येथे आजच्या तारखेपासन **१५ दिवसात** कळवावे. अन्यथा सदर शेअर्सबाबत दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणार्च प्रक्रिया कंपनी सरू करेल देनांक: ०५.१२.२०२४ भागधारकाचे नाव

निविदा सूचना

मुलुंड दर्शन सी को<u>हौसोति</u> गुरुगोबिंद सिंग मार्ग, मुलंड कॉलनी, मुलंड

ठाण-२०१२,०० चा सासायटाच्या सरस्या असून स्था अर्थात फ्लॅट क्र.१०३, वी विंग, १ता मजला, न्यु पुनग सागर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., एस.क्र.५२६ न्यु ६०, निदा पार्क समोर, नया नगर, मिरा रोड (पुर्व) ग्रण-४०११०७ या जागेच्या धारक असून सोसायटीट्रा वेतरीत भाग प्रमाणपत्र क्र.०५० अंतर्गत वितरीत अनुक्रमांव ४१ ते १४५ चे ५ पुर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सच्य ग्ररक आहेत, यांचे १९.०३.२०२४ रोजी निधन झाले (पश्चिम), मुंबई-४०००८२ येथील संरचनात्मव दुरुस्ती, पॅच प्लास्टर, टेरेस वॉटर प्रुफींग, रंगकाम त्र संबंधित स्थापत्य कामांकरिता मोहोरबंद बाबदर यांच्या परचात १) श्री. शिरूर मीरा मोहम्मद इरशार पती), २) श्री. शिरूर मीरा मोहम्मद असद (मुलगा) है ग्यताचे कायदेशीर वारसदार आहेत. माझे अशील १) श्री निविदा मागविण्यात येत आहेत. समान स्वरुपाचे कार्य करण्यात योग्य अनुभव

असणाऱ्या कंत्राटदारांनी संपर्क करावा निविदा समुपदेशक कार्यालयातून ०४.१२.२०२४ ते १४.१२.२०२४ पर्यंत स.११.०० ते सायं.५.०० दरम्यान (रविवार वगळून) प्राप्त करावे समुपदेशक कार्यालयात निविदा साद्य करण्याची अंतिम तारीख १५.१२.२०२४ रोजी

सायं.५.००वा. आहे मे. कॉसमॉस कन्सल्टींग इंजिनियर्स

र/ठि.: ००९, जीवनदीप एसआरए कोहौसोलि. इमारत १, कांदिवली (पश्चिम), सेक्टर-९, महावीर नगर, आनंदीबाई कॉलेजजवळ, दुर.:८२६२००९३७५/९६१९९४५५०५

जे.आर. बोरिचा मार्ग, मुंबई- ४०० ०११

निविदा शुल्क: रु.४०००/- (एन.आर.) दिनांक: ०४.१२.२०२४

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. ओमप्रकाश चांदगीराम दलगंच व ज्योतीराणी ओमप्रकाश दलगंच हे खालील , भनुसुचीत सविस्तर नमुद केलेल्या फ्लॅंटचे संयुक्त माल होते (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ) ज्याअर्थी ज्योतीराणी ओमप्रकाश दलगच यांच

२७.०४.२०१७ रोजी निधन झाले आणि बृ.मुं.म.पा **एच-पुर्व वॉर्ड**द्वारे वितरीत मृत्यु नोंदणी प्रमाणपत्र क्र.**डी**-२०१९:२७–९०२६७–०००७१३ दिनांक ०९.०५.२०१। रोजी आहे आणि वितरण दिनांक ०९.०५.२०१७ आहे (पती), संगीता समीर जोशी ऊर्फ संगीता ओमप्रका दलगच (मलगी), बबिता वैभव जोशी ऊर्फ बबित भोमप्रकाश दुलगच (मुलगी), सीमा अदना नकडवाला ऊर्फे सीमा ओमप्रकाश दुलगच (मुलगी) कोमल यशवंत पाटीबंदलाँ ऊर्फकोमल **ओमप्रकाश दुलगच (मुलगी)** हे कायदेशीर वारसदा

ज्याअर्थी संगीता समीर जोशी ऊर्फ संगीता ओमप्रका लगच, बबिता वैभव जोशी ऊर्फ बबिता ओमप्रकार . लगच, सीमा अदनान लकडवाला ऊर्फ सीमा ओमप्रकाश दुलगच व कोमल यशवंत पाटीबंदल **ऊर्फ कोमल ओमप्रकाश दुलगच** यांनी खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेमधील त्यांचे अधिकार. नोंद क.**बीडीआर-१७-२०३१३-२०२४** धारक दिनांक २६.११.२०२४ रोजीच्या नोंद मुक्तता करारनामाद्वारे मृत्त

वर नमृद नावा व्यतिरिक्त जर कोणा व्यक्तीस खाली नमृद केलेल्या मालमत्तेवर दावा, अधिकार, हक्क, वारसाहक हित व मागणी असल्यास त्यांनी त्यांचे दावा ऑड आलया ए. खान, पत्ता: कार्यालय क्र.बी-९८, शांर्त सदन सेन्टर, रेल्वे स्थानकाजवळ, मिरा रोड (पूर्व) **ठाणे–४०११०७** येथे आजच्या तारखेपासून **१४ दिव** संपर्क करावा. अन्यथा असे समजले जाईल की <mark>ओमप्रकाश चांदगीराम दुलगच</mark> हे सदर फ्लॅटच्या सत्र व कायदेशीर मालक आहेंत

मालमत्तेची अनुसुची rलॅट क्र.३०५, ३रा मजला, ज्वेल टॉवर को-ऑप हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, सांताक्रुझ पुर्व मुंबई-४०००९८, जमीन सीटीएस क्र.३४९१९, गाव . कोले कल्याण, तालुका व जिल्हा अंधेरी व बुहन्मुंबई महानगरपालिकेच्या मर्यादेत असलेल्या जागेचे भाग व खंड.

मुंबई लॉ फर्म ॲड. आलया ए. खान वकील उच्च न्यायालय

जाहिर निवेदन

नाव : निरव देवचंद गडा पत्ता : दु.नं. १५. रहेब बिल्डींग 'एफ' विंग, श्रमिक एकता एस.आर.ए.,

मी श्री. निरव देवचंद गडा मृत अधिकृत शिधा वाटप दुकानदार श्री. देवचंद गागजी गडा यांचा मुलगा जाहीर निवेदन करीत आहे की, श्री. देवचंद गागजी गडा यांचे निधन दि. ०८/११/२०२४ रोजी झाले असून त्यांचे नावे असलेले अधिकृत शिधावाटप दु.कं. २१ अ १३३ चे प्राधिकारपत्राचा मी कायदेशीर वारस ठरत असल्यामुळे वारस म्हणून प्राधिकारपत्र माझे नावे होण्यासाठी उपनियंत्रक शिधावाटप, 'अ' परिमंडळ परेल मुंबई यांचेकडे अर्ज सादर केलेला आहे. यास हरकत असल्यास सुचना प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून १५ दिवसांचे आत उपनियंत्रक शिधावाटप, 'अ' परिमंडळ परेल मुंबई यांचेकडे त्यांचे हरकती बाबत लेखी कळवावे अन्यथा त्यानंतर कोणाचीही हरकत नाही असे समजण्यात येईल. याची कृपया संबंधितांनी या सुचनेद्धारे नोंद घ्यावी.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ४/१२/२०२४

सही/-

येथे सुचित करण्यात येत आहे की, श्री. श्याम एम. पाताडे यांच्यासह श्रीमती शुभदा एस. पाताडे हे फ्लॅट क्र.बी-विंग-ए, ३रा मजला, क्षेत्रफळ ४७४ चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र), सुमन ३ बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., सुमन कॉम्प्लेक्स, आगाशी रोड, विरार (पश्चिम), जिल्हा पालघर-४०९३०३ (सदर फ्लॅट) य जागेचे संयुक्त मालक आहेत आणि तद्नुसार सुमन ३ बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (सदर सोसायटी) वे सदस्य म्हणून प्रत्येकी वैयक्तिक ५०% शेअर्सचे धारक आहेत. न्याअर्थी श्री. श्याम एम. पाताडे यांचे १७ नोव्हेंबर, १९९८ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले

ऱ्यांच्या पश्चात श्रीमती शुभदा एस. पाताडे (विधवा पत्नी), श्रीमती रश्मी श्याम पाताडे (मुलगी) व कुमारी श्रद्ध याम पाताडे (मुलगी) हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. याअर्थी श्रीमती शुभदा एस. पाताडे (विधवा पत्नी) यांनी सदर सोसायटीमधील फ्लॅट व शेअर्स त्यांच्या नावे

स्तांतरणासाठी अर्ज केला आहे आणि अन्य कायदेशीर वारसदारांकडून त्यांचे सर्व अधिकार, हक्क व हित मुत्त oरण्याचे प्रतिज्ञापत्र व एनओसीसुद्धा दिली आहे आणि अन्य वारसदारांनी त्यांची आई श्रीमती शुभदा एस. पाताडे ार कोणा व्यक्तीस (अर्थात वैयक्तिक, संस्था, कंपन्या, व्यक्तींच्या संघटना, वैधानिक संस्था किंवा अन्य इत

ग्राधिकरण इत्यादी) सोसायटीच्या भांडवल/मालमत्तेमधील मयत सदस्याचे फ्लॅट/शेअर्स व हित श्रीमती शभदा त. पाताडे यांच्या नावे हस्तांतरणाबाबत काही दावा, मागणी, आक्षेप, अधिकार, हक्क, हित असल्यास त्यांन नेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे दावा/आक्षेपाबाबत दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन गरखेपासन **१५ (पंधरा) दिवसात** कळवावे. अन्यथा असे सर्व दावा इच्छा व उद्देशाकरिता त्यांग व स्थिग

र नमुदप्रमाणे दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर सोसायटीकडून असे दावा किंवा हिताच्या कोणत्याह संदर्भांशिवाय त्यांच्या पुर्ण निकषावर हस्तांतर प्रक्रिया पुर्ण केली जाईल आणि असे दावा सर्व इच्छा उद्देशाकरिता त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि सोसायटीवर बंधनकारक असणार नाही.

> पत्ताः सी/२०१, गोकुळ हाईटस् (अगरवाल गार्डन्स) कोहौसोलि. गोकुळ टाऊनशिप, आगाशी रोड, विरार (पश्चिम)-४०१३०३

नमुना क्र.युआरसी-२ पुकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सचना देण्याची जाहिरात

(कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२ नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत अकिला व्हर्टेक्स एलएलपी, या एलएलपी संस्थेची मुंबई येथील निबंधकांकडे नोंद करण्यासार्ठ १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

ठिकाण: विरार

दिनांक: 0५.१२.२०२४

सर्व प्रकारची जड आणि हलकी रसायने, रासायनिक घटक आणि संयुगे, प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक रसायने, फार्मास्युटिकल रसायने, कृषी रसायने, हेक्सामाइन, खते, पेट्रो-केमिकल्स औद्योगिक रसायने किंवा कोणतेही मिश्रण, डेरिव्हेटिव्ह्ज, वस्तू आणि संयुगे, अल्कली, आम्ल यांचा व्यापार , वायू आणि संयुगे, रंग, सौंदर्य प्रसाधने, औषधे, फार्मास्युटिकल आणि वैद्यकीय

. नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय २बी ६२, फिनीक्स पॅरागॉन प्लाझा, कुर्ला कमानी जंक्शन, बीएचडी कुर्ला फिनीक्स मॉल, एलबीएस मार्ग, कुर्ला, मुंबई-४०००७० येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत. तसेच एक प्रत भागीदार संस्थेच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी भाज दिनांकीत ०४ डिसेंबर, २०२४ अर्जदारांची नावे

> १. कष्ण कमार २. गौरी शंकर प्रसाद साह

ि SBI भारतीय स्टेट बेंक इमारत, बी विंग, एलआयसी कॉम्प्लेक्स, एस.वही. रोड, सांताक्कुझ, १ला मजला, जीवनसेवा ॲनेक्स इमारत, बी विंग, एलआयसी कॉम्प्लेक्स, एस.वही. रोड, सांताक्कुझ पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र–४०००५४.

मागणी सूचना

दर्शन कोहौसोलि., इमारत क्र.६ व ७, जय विजय नगर समोर, सिल्वर पार्क, मिरा रोड, पालघर ४०११०७ (ईबी-आरएलएमएस गृहकर्ज खाते क्र.:४११३८३५९७०७. ईबी-एसबीआय सरक्ष खाते क्र.:४११३८३८८५४७) यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेची मुद्दल व त्यावरील जमा करण्यात कसूर केलेली आहे आणि यामुळे त्यांचे खाते १८.११.२०२४ रोजी नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) मध्ये वर्गीकृत करण्यात आले. सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर २५.११.२०२४ रोजी सूचना पाठविण्यात आली होती, ती ना-पोहोच होता पुन्ह प्राप्त झाली आणि म्हणून त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे सुचित करण्यात येत आहे.

थकबाकी रक्कम: २५.११.२०२४ रोजी देय रक्कम रू.४१,७१,५०५.०० (रुपये एकेचाळीस लाख **एकाहत्तर हजार पाचशे पाच फक्त)** तसेच उपरोक्त रकमेवर करारदराने व्याजासह प्रासंगीक खर्च

. सदर पर्यायी सेवेकरिता सुरवात करण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार आणि त्यांचे जामिनदार (लागू असल्यास) यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन **तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम जमा करावी.** अन्यथा सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर योग्य कारवाई केली

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसा प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

फ्लॅट क्र.१०१, ०१ला मजला, बी विंग, क्षेत्रफळ बिल्टअप क्षेत्र ४६.१९ चौ.मी., गंगा सदन म्हणून ज्ञात इमारत, ओम मंगा सदन को-ऑप.हौ.सो.लि. म्हणून ज्ञात सोसायटी, शांतीवन, जमीन जुना सर्व्हे क्र.४६२, नवीन सर्व्हे क्र.१३८, हिस्सा क्र.५, सिल्वर पार्क, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड पूर्व, गांव नवघर तालुका ठाणे, जिल्हा ठाणे-४०११०७ येथील स्थावर मालमत्ता

दिनांक: ०४.१२.२०२४, ठिकाण: मुंबई प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

PUBLIC NOTICE **VEDANTA LIMITED**

1st Floor, 'C' Wing, Unit 103, Corporate Avenue, Atul Projects,

Chakala, Andheri (East), Mumbai, Maharashtra, 400093. Tel: 022-66434500, Fax: 022-66434530, Email: comp.sect@vedanta.co.in Website: www.vendatalimited.com

NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the company, has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/applicants has/have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation. Name of Shareholder - Oswald Simon Fernandes

Folio Number	No. of Shares	Certificate Numbers	Distinctive Nos. (From)	Distinctive Nos. (To)
0 001331	5600	816491	384985341 778605541	384988140 778608340
	ļ.		770000011	sd/-

Date: 05.12.2024 **Oswald Simon Fernandes** Place: Mumbai

सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. कृष्ण गोविंद धानुका** व **श्री. हर्ष गोविंद धानुका** यांना फ्लॅट क्र.५०४, ५वा मजला, डी विंग, ओडीसी ए, बी, सी, डी कोहौसोलि. नोधा पॅराडाईज म्हणून ज्ञात कॉम्प्लेक्स, माजिवडे फ्लायओव्हरजवळ, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (प.), गाव माजिवडे, तालुका व जिल्हा ठाणे ही जागा खरेदी करण्याची इच्छा आहे, त्यांनी बँकेच्या नावे सदर मालमत्तेच्या तारणाकरिता **एल ॲण्ड टी फायनान्स लि. (एलटीएफएल)** कडे

- १. येथे नोंद असावी की, दिनांक २३.१२.२००५ रोजीच्या नोंद विक्री करारनामानुसार लोधा डेव्हलपर्स प्रा.लि. यांनी फ्लॅट क्र.५०४ ही जागा किशन स्वरुप गोयल व पुष्पा देवी गोयल
- पुढे नोंद असावी की, दस्तावेज क्र.टीएनएन-५-२५४२-२०१४ अंतर्गत दिनांक १०.०३.२०१४ रोजीचे नोंद बक्षीस खरेदीखतानुसार श्री. किशन स्वरुप गोयल, दाता, यांनी सदर फ्लॅट क्र.५०१ चे १००% शेअर्स श्रीमती पुष्पा देवी गोयल, प्राप्तकर्त्या, यांच्या नावे बक्षीस म्हणून दिले, हा करारनामा हरवला आहे. म्हणून जर कोणा व्यक्तीस सदर प्लॉट/घराबाबत विक्री, अदलाबदल तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क, भाडेपट्टा, मालकी हक्क, विहवाट, परवाना, विकास अधिकार, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजांसह आजच्या तारखेपासन सात दिवसात खाली नमद केलेल्य पत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग केले आहे.

मुंबई आज दिनांकीत ५ डिसेंबर, २०२४ मे. जी.एच. शुक्ला ॲण्ड कं (वकील व नोटरी)

कार्यालय क्र.: ३०, ३रा मजला, इस्लाम इमारत, अकबरअलीज मेन्स समोर व्ही.एन. रोड, फाऊन्टन, मुंबई-४००००१

"सार्वजनिक सूचना".

या सार्वजनिक सूचनेद्वारे हे कळविण्यात येते की माझ्या अशिल सोनाली दीपक साखरले यांनी खाली नमूद केलेल्या फ्लॅंट संदर्भातील मूळ विक्री करार हरवला आहे:

(फ्लंट क्रमांक 1922, 19वा मजला, टॉवर 4, लोढा क्वालिटी होम्स, माजीवाडा फ्लायओव्हरजवळ, बाळकुंभ गाव, ठाणे, सर्वे क्रमांक 31/10P, 31/15P, 32/14P, 32/12P,

सदर मूळ दस्तावेज तसेच त्यासोबतचा इंडेक्स-2, जो ठाणे-2 येथील उपनिबंधक कार्यालयात नोंदणी क्रमांक 4839/2021, दिनांक 25/02/2021 रोजी नोंदणीकृत आहे. तो दिनांक 05-09-2024 रोजी लोकल ट्रेन प्रवासादरम्यान हरवला आहे. याबाबत कल्याण, जिल्हा: मुंबई रेल्वे येथे दिनांक 17-09-2024 रोजी संध्याकाळी 19:08 वाजता, संदर्भ क्रमांक 0512/2024 खाली एक पोलिस नोंद (गैर ओळखनीय गुन्हा) दाखल करण्यात आली आहे.

जर कोणाला हा दस्तावेज सापडला असेल किंवा याविषयी कोणत्याही प्रकारची हरकत असल्यास किंवा कोणत्याही व्यक्ती/संस्था, बँक किंवा आर्थिक संस्थेने सदर दस्तावेजाच्या संदर्भात काही हरकत असल्यास, त्यांनी या सूचनेच्या प्रसिद्धीपासून 14 दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या वकिलांशी संपर्क साधावा.

दिनांक: 04/12/2024 पत्ता: ३, शंकर निवास, सिंडिकेट, मुखाड रोड,

कल्याण (प.), पिन कोड - 421301.

नवी मुंबई महानगरपालिका

निविदा सूचना क्र.-नम्ंमपा/आरोग्य/ 36 /2024 कामाचे नांव :- सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे New Born

> Screening System ची खरेदीकरणे करीताच्याकामाची निविदा प्रसिद्ध करणेबाबत.

अंदाजित रक्कम रु. :- 4,87,93,900/-

निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ <u>https://mahatenders.gov.in/</u>यावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.संबंधित निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.ऑनलाईन निविदा सादर करावयाची अंतिम दिनांक 19/12/2024 (दुपारी 2.00 वाजेपर्यंत)

> वैदयकिय आरोग्य अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका

स्वाक्षरी/-

ॲड. भरत एच. परवानी

जाक्र-नमंमपा/जसं/जाहिरात/690/2024

ABANS¹

अबास होल्डिग्ज् लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : ३६, ३७, ३८ए, ३ रा मजला, नरिमन भवन, बॅक बे रेक्लमेशन नरिमन पॉईट, मुंबई ४०० ०२१.

त्रध्वनी क्रमांक : +९१ ०२२ ६१७९०००० संकेतस्थल : www.ahansholdings.com ई–मेल : compliance@abanholdings.com सीआयएन : L74900MH2009PLC231660

टपाली मतदानाची सूचना

याद्वारे सभासदांना कळविण्यात येते की कंपनी कायदा (''कायदा') २०१३ चे कलम १०८, ११० तसेच लागू असलेल्या अन्य तरतुरी आणि नियम यांच्या अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४, सुधारित केल्यानुसार (''मॅनेजमेंट रूल्स') सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकीत १६ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकीत १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांकीत २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांकीत ३१ डिसेंबर २०२०. क्रमांक १०/२०२ जून २०२०, ३३/२०२० । दत्ताकात २८ सप्टबर २०२०, ३१/२०२० । दत्ताकात ३१ । इसस्य २०२०, क्रमाक १०/२०११ दितांकीत २० वृत्त २०२१, २०/२०११ दितांकीत २० वृत्त २०२१, २०/२०२१ दितांकीत ०० दिसंबर १००२ दितांकीत २० मे २०२२ जी कार्यिट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांनी जारी केली आहेत ("एमसीए परिप्रतंके") आणि सर्वसाधारण बैठकांच्या संदर्भात इन्स्टिट्स्ट्र ऑफ कंपनी सेक्नेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केली (एसएस-२) तसेच अन्य लागू असलेले कावरे, नियम आणि द्विज्ञानिक एक्यानिक स्थापण किंवा पुत्रानिविध्तम यांचा सामांच्या आहे) तसेच भारतीय प्रतिभूती व विनियम मंड्ड (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५, सुधारित केल्यानुसार (''एलओडीआर विनियमन'') तसेच वेळोवेळी लागू अन्य कोणतेही कायदे, नियम व विनियमन (वेळोवेळी लागू कोणत्याही वैधानिक सुधारणा, पुनराधिनियम यांचासमावेश यांसमवेत) यांच्या अनुपालनांतर्गत अबान्स होल्डिंज् लिमिटेड (''कंपनी'') यांच्या सभासदांची मान्यता खालील प्रमाणे नमूद केलेल्या प्रस्तावांसाठी दूसस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून (''ई-मतदान'') मागविण्यात येत आहे.

ı	34. Sh.	प्रस्तावाच विवरण	प्रकार
١	٧.	कंपनीचे नाव अबांस होल्डिंग्ज् लिमिटेडवरून अबांस फायनान्शिअल सर्व्हिसेस	विशेष ठराव
ı			
l	 कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. हरिहरन अय्यर (डीआयएन :००१५१५८४) यांच्या नेमणकीस मंजुरी देणे. 		विशेष ठराव
ı			
ı	ग्रामीग परि	ंट थाणि ई-एतराव मनवा	

प्ताचार नाप्तम्भाष्मा अनुवार कपना ८पाला भतदान सूचना तमच त्यासह एक्सप्तन्तररा स्टटाय आणि ई-मतदान सूचना मंगळ्यार, दि. ०३.१९.२०१४ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून कंपनीच्या अशा सभासदांना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्या सभासदांचे इ मेल तपशील कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे **शुक्रवार, दि.** २९.११.२०२४ (''कट ऑफ तारीख'') रोजी नॉंदणीकृत आहेत.

कार्य प्रवास क्षेत्र के स्वतंत्र के www.abansholdings.com येथे तसेच बीएसई लिमिटेड (''बीएसई'') यांच्या संकेतस्थळाट्या विशिष्ट विभागात www.bseindia.com येथे आणि नैशनलस्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (''एनएसई'') www.nseindia.com येथे जेथे कंपनीचे समभाग सृचिबद्ध आहेत तसेच नेंशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') यांचे संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com येथेही उपलब्ध करून देण्यात आली एमसीए परिपत्रकातील तरतुर्दीच्या अनुसार सभासद केवळ दूरस्थ ई-मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदानाचा हक बजावू

शकतात. सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख रोजी संबंधित सभासदांकडे असलेल्या कंपनीच्या इक्रिटी समभागांच्या प्रमाणावर अवलंबून असतील. अशी व्यक्ती जी कट ऑफ तारीख रोजी कंपनीची समभागधारक नाही त्या व्यक्तीने ही टपाली मतदान सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे. कंपनीने आपल्या सभासदांना दरस्थ ई-मतदान सविधा उपलब्ध करून देण्यासाठी नॅशनल सिक्यरिटी डिपॉझिटरी लिमिटेड

("एन-एसडीएन") यांची सेवा चेतली आहे. दूरस्य ई-मतदान कालावर्धाला बुधवार, दि. ०४.१२.२०१४ रोजी भारतीय प्रमाण वेळे नुसार सकाळी ९.०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया गुरुवार, दि. ०२.०१.२०२५ रोजी भारतीय **प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टात येईल.** त्यानंतर एनएसडीएल यांच्याकडून दूरस्थ मतदानासाठी बंद ज्या सभासदांनी आपले ई-मेल तपशील अद्ययावत करून घेतलेले नाहीत त्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले

ई-मेल तपशील, त्यांच्याकडे समभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतील तर डिपॉझिटरी यांच्याकडे डिपॉझिटरी पार्टीसिपंटर इ-मेल पिशाल, त्याच्याकड समाग शलद्वानक स्वरूपात जलागत गर किंगाकर वा ज्याच्य किंगाकर वा व्याच्य के किंगाकर वा व्याच्या माध्यमातून आणि समाग्रा प्रत्यक्ष स्कृष्टामा असतील तर कंपनीचे रिकट्स आणी शेअर ट्रान्टफ एवंट्स, पूर्वा शेअर रिकट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड यांच्या ई-मेलच्या माध्यमातून <u>support@purvashare.com</u> येथे संपर्क साधून किंवा पोस्टाच्या माध्यमातून युनिट क्रमांक ०९, शिव शक्ती इंडिस्ट्रिअल इस्टेट, जे आर बोरीचा मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई १०० ०११ या पत्त्यावर लेखी संपर्क साधून अद्ययावत करून घ्यावेत. –मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी याची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी (छाननी अधिकारी)

म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने पारीख ॲन्ड असोसिएटस – कार्यरत कंपनी सचिव यांच्याकडील श्री. पी. एन. पारीख न्द्रभूत कनान्या त्रांचाल नेक्शान नार्यक्र अन्त्र आतात्रात्रम्य नेकारा कृति क्षात्र वाचानकारा त्रा. चा. चा. प् (एकसीएस २४७, सीपी नं. १२२८) बांची, त्यांच्या अनुपरिश्यति कु. सन्तरी शाह (एकरे६९७, सीपी ११७९७) यांची, त्यांच्या अनुपरिश्रतीत, श्री. मितेश हाबलीवाला (एकसीएस ८३३१, सीपी नं. ९५११) यांची नियुक्ती केली आहे. दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील टपाली मतदानाच्या सूचनेत देण्यात आला आहे.

कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास आपण www.evoting.nsdl.com येथे डाउनलोड विभागात असलेले आणि समभागधारकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले ई-मतदान युजर मॅन्युअल तसेच समभागधारकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले फ्रिकेन्टली आस्बड क्रेश्चन्स यांचा संदर्भ घेऊ शकता. किंवा टोलफ्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२४ ४३० येथे संपर्क साधू शकता किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकता.

छाननी अधिकारी आपला अहवाल अध्यक्षांना किंवा अध्यक्षांनी नियुक्त केलेल्या कोणत्याही अन्य व्यक्तीला ई-मतदान प्रक्रियेची संपूर्ण छाननी पूर्ण झाल्यानंतर सादर करतील आणि निकाल **सोमवार, दि. ०६.०१.२०२५** रोजी वा तत्पूर्वी जाहीर करण्यात येतील आणि ते कंपनीचे कंपनीचे संकेतस्थळ www.abansholdings.com येथे तसेच एनएसडीएल यांचे अभारताचारा जाता जाता जनात जनात अस्तित अस्तिताचार अभारताचाराचाराज्याच्या वास्ति । संकेतस्थळ https://www.nsdl.co.in येथे प्रकाशित करण्यात येतीत आणि त्यांची माहिती स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी, राजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्क र एजंट्स यांना सदरील तारखेला देण्यात येईल.

ठराव. आवश्यक मताधिक्याने मंजर झाल्यास को ई-मतदानाची अंतिम तारीख अर्थात गरुवार. दि. ०२.०१.२०२५ रोजी मंजूर करण्यात आला आहे असे समजण्यात येईल. सदर निकाल, टपाली मतदानाच्या वैधतेवरील छाननी अधिकाऱ्यांच्य निर्णवासहित अंतिम असेल.

अबांस होल्डिंग्ज लिमिटेड करिता

श्री. अभिषेक बन्सल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

असल्याची माहिती समोर ठेकाण : मुंबई. आली आहे.

बँकेच्या थकीत कर्ज वसुलीकरीता वाशी शाखेची खालील (रिक्षा) वाहन जेथे आहे व ज्या रिथतीत आहे त्या रिथतीत विकणे आहे. तपासणी दिनांक व वेळ येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील कर्जदार **श्री. केस्तो गणेश सरकार,** फ्लॅट क्र.४०२, सुंदर

वाहन क्र SAHABUDDIN JALGAONKAR 26.06.2014 MH46-AC-0391 दि. ११.१२.२०२४ GUI ARRAO ARHIMAN PATIL 06.12.2014 MH46-C-1578 वेळ : सकाळी ११.०० वा. MEGHANATH DEVRAM THAKUR 17.06.2014 MH46-AC-0137 संपर्क : वाशी शाखा आणि AJIT KUMAR J VISHWAKARMA 2014 MH43-AC-6681 मुख्य कार्यालय DILIP BABURAO PATANGE 15.01.2018 MH43-BF-3620 SANJAY SAHEBRAO PATIL JUN-2014 MH43-AC-5126 SANTOSH MAHADEO SHINDE 30.05.2018 MH43-BF-7495 VINOD ASHOK GAIKWAD 20.05.2014 MH46-C-1865 DEVIDAS GOVIND DHUMAL AUG-2015 MH43-AC-7638 PRAFUL HARISHCHANDRA KOLI MH43-BC-412 DILIP GANGARAM CHAVAN 04.02.2017 MH43-BF-0113 PRADIP GANGARAM CHAVAN 2017 MH43-BF-0087 06.12.2014 UMESH GOPAL GUDE MH46-AC-1580 ANIL BHIKAJI MAHADIK 04.04.2018 MH43-BF-5340

निविदा फॉर्म भरताना अनामत रक्कम रु.१०००/-(विना परतावा) डी.डी., बँकेस चेक किंवा रोखीने भरणा करुन सिलबंद निविद जाहिरात प्रसिध्द झालेल्या तारखेपासून शुक्रवार वि.०६.१२.२०२४ पर्यंत बँकेचे मुख्य कार्यालय : २१७, राजा राममोहन रॉय रोड, गिरगाव, मुंबई - ४०० ००४ येथे कार्यालयीन वेळेत सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत दि.१६.१२.२०२४ पर्यंत आणून द्यांव्यात. लिलाव मंगळवार दि.१७.१२.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मुख्य कार्यालयात करणेत येईल. कोणतेही कारण न देता सर्व निविदा स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार बॅंक राखुन ठेवीतँ आहे.

दिनांक : ०५.१२.२०२४

किशोर सुं.घोलबा

मुख्य कार्यालय - ए. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांदवडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२८-३८६९७६४५/४७, ०९८३३८५१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्घागार - अँड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepp@rediffmail.com.